

DECCAN GOLD **MINES LIMITED**

(CIN: L51900MH1984PLC034662)

Corporate Office & Correspondence Address

No.1285, 5th Main, 7th Sector, HSR Layout, Bengaluru - 560102. Tel .: +91 80 45384000 Fax: +91 80 45384001 Email: info@deccangoldmines.com Website: www.deccangoldmines.com

July 25, 2023

To Corporate Relationship Department **BSE** Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400001.

Scrip Code: 512068

Dear Sirs.

Sub: Intimation of Newspaper Publication with respect to Corrigendum to Notice of Extraordinary General Meeting (EGM) of the Company to be held on Wednesday, August 2,2023

With regard to the above subject and pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached a copy of advertisement with respect to Corrigendum to the Notice of Extraordinary General Meeting of the Company to be held on Wednesday, August 2, 2023 published in following newspapers:

- Free Press Journal dated July 25, 2023; and
- 2. Navshakti dated July 25, 2023

Kindly take the above on record and oblige.

Yours truly

SUNDARAM SUBRAMANIAM SerialNumber=1610fd3b37e2e3e8f08eef9ecfbd5c3c0399 8ff6904d17686b1 a3563ab7d7ce1, cn=SUNDARAM Date: 2023.07.25 12:46:57 +05'30'

Digitally signed by SUNDARAM SUBRAMANIAM DN: c=IN, o=PERSONAL, pseudonym=43f8516539107d4453d0385c5cfb60864612 d57e6e2bd864b9b25be2d5c300cf, postalCode=560040,

Subramaniam S Company Secretary & Compliance Officer Membership No A12110

Encl.: As above

PHYSICAL POSSESSION NOTICE Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction

of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general

that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the belowmentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Sr. No.	Name of the Borrower/ Loan Account Number	Description of Property/ Date of Physical Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
		Flat No B-05, 1st Floor, Priyanka Hill "B" Apartment, Survey No 728/1 To 10, 13B To 2A, Plot No- 265 To 268/b, Mahatma Nagar, Near Water Tank, Nasik- 422007 (Admeasuring An Area of 930 Sqft)/ July 21, 2023	February 27, 2013 Rs. 7,66,973.78/-	Nasik
	Maya R Bharose & Bharat V Bhagat/ LBNAG00004213304	Flat No.301, Greenfield-1, Wing E, Buldg- E, Kh No.308B, Plot No.13 And 14, Mz Wanadongri, Hingna Road, Maharashtra, Nagpur-411110. (Admeasuring An Area of 58.68 Sq Mtrs)/ July 21, 2023	March 25, 2021 Rs. 28,80,301.00/-	Nagpur

else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: July 25, 2023 **Authorized Officer ICICI Bank Limited** Place: Maharashtra (Nasik, Nagpur)

DECCAN GOLD MINES LIMITED

CIN: L51900MH1984PLC034662
Registered Office: 501, Ackruti Trade Centre, Road No. 7, MIDC, Andheri (East), Mumbai 400 093 ccangoldmines.com/dgmlagm@deccangoldmines.com & Website; www.deccangoldmines.com

CORRIGENDUM TO THE NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING TO THE SHAREHOLDERS OF DECCAN GOLD MINES LIMITED

This Corrigendum is being issued in continuation of the Notice dated July 11, 2023 for the Extraordinary General Meetin ("EGM") of Deccan Gold Mines Limited ("the Company") which is to be held on, Wednesday, August 02, 2023 at 11.30 A.M. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM). The Notice of the EGM has been dispatched to the shareholders of the Company in due compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with the relevant rules made thereunder. Except for the changes as under, all contents of the Notice to the Shareholders remains the same. Item No. 1: We refer to Item No. 1 of the Notice of the EGM which pertains to seeking approval of the shareholders by way

of a Special Resolution for the "Offer and Issue of Equity Shares by the Company on preferential basis through private placement for non-cash consideration for acquisition of stake in Avelum Partner LLC, Kyrgyzstan".

The Special Resolution relating to Item No. 1 has been incorporated in pages 1-3 of the EGM Notice. Page 2 of the Notice contains a Table indicating the Acquisition Shares 1 to be purchased by the Company. There has been a typographical error under the column "No. of Acquisition Shares 1 to be purchased by the Company" in the said table, where the figures were inadvertently interchanged and the revised table reads as under:

Sr. No.	Name of the Proposed Allottee/s 1	1 to be purchased by the Company	Shares 1 to be issued by the Company	(in Rs.)
1	Hira Infra Tek Limited, India	6,82,50,000	1,20,36,585	64,35,96,199.95
2	Med Edu Care Marketing Management (held through / represented by Phani Bhushan Potu, Proprietor), Dubai	3,67,50,000	64,81,238	34,65,51,795.86
	Total	10,50,00,000	1,85,17,823	99,01,47,995.81

Resolution under Item No.1 is incorporated from pages 19-28 of the EGM Notice. Page 20 therein contains a Table indicating the Acquisition Shares 1 to be purchased by the Company and the No. of Subscription Shares 1 to be issued by the Company. There has been a typographical error under the column "No. of Acquisition Shares 1 to be purchased by the Company" in the said table, where the figures were inadvertently interchanged and the revised table reads

	Allottee/s 1	1 to be purchased by the Company	Shares 1 to be issued by the Company	(in Rs.)
1	Hira Infra Tek Limited, India	6,82,50,000	1,20,36,585	64,35,96,199.95
1000	Med Edu Care Marketing Management (held through / represented by Phani Bhushan Potu, Proprietor), Dubai	3,67,50,000	64,81,238	34,65,51,795.86
	Total	10,50,00,000	1,85,17,823	99,01,47,995.81

of a Special Resolution for the "Offer and Issue of Equity Shares by the Company on preferential basis through private placement for non-cash consideration for acquisition of stake in Kalevala Gold Oy, Finland*.

The "Statement setting out material facts under section 102 of the Companies Act, 2013" with regard to Special

Resolution under Item No.2 is incorporated from pages 28-37 of the EGM Notice. Page 30 therein contains a Table indicating the Acquisition Shares 2 to be purchased by the Company and the No. of Subscription Shares 2 to be issued by the Company. There has been a typographical error in the heading for the said table and the revised table is as under:

Sr. No.	Name of the Proposed Allottee/s 2	No. of Acquisition Shares 2 to be purchased by the Company	No. of Subscription Shares 2 to be issued by the Company	Consideration (in Rs.)
1 L	Lionsgold India Holdings Limited, Mauritius	810	11,51,181	6,15,53,648.07
T	Total	810	11,51,181	6,15,53,648.07

corrections before casting their votes. This Corrigendum to the Notice of the EGM shall form an integral part of the Notice of the EGM which has already been circulated to the shareholders of the Company and on and from the date hereof, the Notice of the EGM shall always be read in conjunction with this Corrigendum. This Corrigendum is available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company (www.deccangoldmines.com). All other contents of the Notice of the EGM, save and except as modified or supplemented by this Corrigendum, shall remain unchanged.

By order of the Board of Directors For Deccan Gold Mines Limited

Date: July 24, 2023 Place: Bengaluru

Company Secretary ACS No. 12110

FORM NO. 3

{See Regulation-15 (1)(a)}/16(3)}

DEBTS RECOVERY TRIBUNAL, PUNE

Unit No. 307 to 310, 3rd Floor, Kakade Biz Icon Building, Shivaji Nagar, Pune - 411005.

Case No.: 0A/1320/2020

of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules. 1993. Exh. No.: 7080 BANK OF INDIA

VS

Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5

PRAMOD SANGELKAR

(1) PRAMOD SANGELKAR D/W/S/O - VITTHAL

RESIDING AT FLAT NO.12, SAI SADAN, SURVEY NO.52, AMBEGAON BUDRUK, PUNE, MAHARASHTRA.

SUMMONS

WHEREAS, OA/1320/2020 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar on 28/04/2023.

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Application under section 19(4) of the Act. (OA) filed against you for recovery of debts of Rs.38.92.871.44/-(Application along with copies of documents etc. annexed).

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as

- (i) to show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted;
- (ii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the original application;
- (iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of properties;
- (iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and / or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal;
- (v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such

You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 26/09/2023 at 10:30 A.M. failing which the application shall be heard and decided in your absence.

Given under my hand and the seal of this Tribunal on this date 17/05/2023.

Note: Strike out whichever is not applicable.

SEAL

Signature of the Officer Authorised to issue summons



IN THE DERTS RECOVERY TRIBLINAL NO. II 3rd Floor, MTNL BHAVAN, COLABA MARKET, COLABA APOLLO BANDAR MUMBAI-400005 ORIGINAL APPLICATION NO. 138 OF 2019

EXH. 16 ... APPLICANT

Whereas O.A No. 138 of 2019 was listed before the Hon'ble Presiding Officer on 30.05.2019. Whereas this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/notice or

M/S UNIVERSAL EXPORTS & ORS

the said application under Section 19(4) of the Act, (O.A) filed against you for recovery of debts of Rs. 22,851,240/- (application alongwith copies of documents etc., annexed) Whereas the service of summons could not be affected in ordinary manner

and whereas the Application for Substituted Service has been allowed by this Hon'ble tribunal. In accordance with Sub-Section(4) of Section 19 of the Act, you the Defendants are directed as under :-

(i) To show cause within 30 (thirty) days of the service of summons as to why relief prayed for should not be granted;

(ii) To disclose particulars of properties or assets other than properties and ssets specified by the Applicant under Serial Number 3A of the Original (iii) You are restrained from dealing with or disposing of secured assets o

such other assets and properties disclosed under Serial Number 3A of the Original Application, pending hearing and disposal of the application for (iv) You shall not transfer by way of Sale, lease or otherwise, except in the Ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under

Serial Number 3A of the Original Application without the prior approval of the You shall be liable to account for the sale proceeds realized by sale o ecured assets or other assets and properties in the Ordinary Course of

business and deposit such sale proceeds in the account maintained with the Bank of Financial institution holding security interest over such assets. You are also directed to file the Written Statement with a copy thereo rnished to the Applicant and to appear before the Registrar, DRT -II, Mumba on 20.10.2023 at 11 a.m., failing which the application shall be heard and

decided in your absence. Given under my hand and the seal of this Tribunal on this 11th July. 2023. Registrar DRT-II, MUMBAI (Seal)

Name & address of all the Defendants.

1. M/S. Universal Export A Proprietorship Firm, Through its proprietor Mr. ajesh Bhatia, Registered Office At 203, Elphinstone Building, Murzban Road, Opp Sterling Cinema, Fort Mumbai - 01. Rajesh L. Bhatia, Flat No.6, Puroshattam Bldg, LG Rd., Malabar hills

Mr. Hemant Ambaii Rane 3. Mrs. Hemangini Rane, Both defendan 2.2 and 3 are residing at 4th Floor, Indraprashtha Building, Chinchpokli (E) Mrs. Asha R. Chowkekar Residing at 501-A, Thakur Greenfeilds CHS Ltd., Kandivali (East), Mumbai,

DEFENDENTS

(UNDER THE BYE-LAW NO.35)) MRS. SHEELA RAOJI GANDHI, 2) MR UDAY RAOJI GANDHI & 3) MR. PRADEEF RAOJI GANDHI Co-members of Walchand Co-operative Housing Society Ltd. (hereinafter called "the said Society") having address at Pandit Madan Mohan Malvia Marg Opp. A. C. Market, Tardeo, Mumbai 400 034 along with 1) MR. KIRAN RAOJI GANDHI & 2) MR. PRAMOD RAOJI GANDHI and holding Flat No.8 on 2nd Floor in the building of the said society, died on 11.08.2006, 02.12.2005 & 17.05.2020 respectively without makinany nomination The society hereby invites claims and

objections from the heir or heirs or other

NOTICE

claimants/objector or objectors to the transfe of the said Flat and the shares and interes of the deceased members in the capita property of the society within a period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for transfer of shares and interes of the deceased member in the capital property of the society. If no claims/objection are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/property of the society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the Society A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society/with the Secretary of the society between 10.00 A.M. to 5.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of

The Walchand Co-operative Housing Society Ltd.

Place: Mumbai., Date: 21.07.2023 BRIHANMUMBAI **MAHANAGARPALIKA**

(HYDRAULIC ENGINEERS DEPARTMENT)

E-Tender Notice 7200056757

Tender Document No.	7200056757
Name of Organization	Brihanmumbai Municipal Corporation
Subject	Electrification and other allied works at Vakola Tunnel Shaft Station, Santacruz (East) under A.E.(Maint) W.W.WS South division
Scrutiny Fee	Rs. 3,000/- +18% GST or applicable GST
Cost of E-Tender (Estimated Cost)	Rs. 24,93,247/- including GST
Bid Security Deposit / EMD	Rs. 25,000/-
Date of issue and sale of tender	26/07/2023 from 11:00 Hrs.
Last date & time for sale of tender & Receipt of Bid Security Deposit	10/08/2023 from 16:00 Hrs.
Submission of Packet A, B & Packet C (Online)	10/08/2023 from 16:00 Hrs.
Pre-Bid Meeting	Not Applicable
Opening of Packet A	11/08/2023 from 16:01 Hrs.
Opening of Packet B	11/08/2023 from 16:05 Hrs.
Opening of Packet C	18/08/2023 from 15:00 Hrs.
Website	http://portal.mcgm.gov.in
Address for communication	Assistant Engineer (Maint) Water Work WS S, Below Cap. Vinayak Gore Flyover bridge, Dadabhai Path, Vile-Parle (West), Mumbai- 400056.
Venue for opening of bid	Online in the Office of Assistant Engineer (Maint) Water Work WS South

This tender document is not transferable.

The MCGM reserves the rights to accept any of the application or reject any or all the application received for above subject without assigning any reason thereof.

PRO/1099/ADV/2023-24

Dy. Hydraulic Engineer (Maint)

Let's together and make Mumbai Malaria free

DEUTSCHE BANK AG

PUBLIC NOTICE - AUCTION CUM SALE OF PROPERTY the Securitisation and Reconstruction of Financial Ass

The undersigned being the authorized officer of Deutsche Bank AG having its office at Nirlon Knowledge Park, B1, 2nd Floor, Goregaon East, Mumbai- 400063 ("Deutsche Bank AG"). under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002(The Act) and in exercise of powers conferred under section 13 (2) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (The Rules) issued demand notices dated 17th Nov 2021 calling upon the borrower(s)/Co-borrower's M/S Punikim Textiles Private Limited, Trisha Impex, Mayur Kishor Parekh, Nimesh Kishor Parekh, and Usha Kishor Parekh Flat No 82 A, 8th Floor, A Wing, Grand Paradi, Behind Shalimar Hotel, Cumbala Hill Road, Off AK Marg, Mumbai, Maharashtra- 400036. Calling upon the borrower(s)/Co-borrower's to repay the outstanding amount Rs. 16,67,84,354.95/- (Rupees Sixteen Crore Sixty Sever

Interest Act, 2002

Lakhs Eighty Four Thousand Three Hundred Fifty Four and Ninety Five Paisa only) as on 01st Nov 2021, and interest thered within 60 days from the date of receipt of the said demand notice. The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has

taken possession of the property mortgaged with the Bank, described herein below, to recover the said outstanding amount, in exercise of owers conferred on me under section 13(4) of the Act read with Rule 8 of the Rules.

'All That Part & Parcel of the Residential Property bearing Flat No. 82, 8th Floor, A-wing, Grand Paradi, Behind Shalimar Hotel, Dady Seth Hill Road, August Kranti Marg, Mumbai – 400036, 3BHK, admeasuring 1730 sq ft built up area'

Now, the public in general is hereby informed that the Property mentioned below would be sold by public auction on AS IS WHERE IS BASIS and AS IS WHAT IS BASIS on 10th August 2023 at 4 p.m., at Deutsche Bank AG, Nirlon Knowledge Park, B1, 2nd Floor, Goregaon East, Mumbai-400063 by inviting bids in the sealed envelope as per the procedure and the terms and conditions stated below The Reserve Price of the said Property is Rs.10,58,00,000, /- (Ten Crores Fifty Eight Lakhs Only).

The earnest money deposit would be Rs. 1,05,80,000/- (One Crore Five Lakhs Eighty Thousand Only)

The particulars in respect of the Property have been stated to the best of the information and knowledge of the Bank, who shall howev not be responsible for any error, misstatement, or omission in the said particulars. The Tenderer(s) / Offerer(s) / Prospective Bidder/Purchaser(s) are therefore requested, in their own interest, to satisfy himself / themselves/ itself with regard to the Property before submitting the tenders. To the best of the Bank's knowledge, there are no encumbrances on the Property and Bank has the right of sale of Property in compliance with due process of law TERMS & CONDITIONS OF PUBLIC AUCTION:

. The property can be inspected on 5th August 2023 between 11 am to 2 pm. The bids shall be submitted in a sealed envelope to the office of undersigned along with a Demand Draft /Pay Order of Rs. 1,05,80,000/- (Rupees One Crore Five Lakhs Eighty Thousand Only) towards the Earnest Money Deposit ("EMD") favoring "M/s. Deutsche Bank AG" so as to reach the office of Deutsche Bank AG at Nirlon Knowledge Park, B1, 2nd Floor, Goregaon East, Mumbai- 400063 on or before 10th August 2023 by 2 pm. The earnest mone deposit shall not carry any interest.

2. Offers that are not duly filled up or offers unaccompanied by the EMD or received after the date and time prescribed herein will not be considered / treated as valid offers, and accordingly shall be rejected. No interest shall be payable on the EMD. 3. Along with bid form the proposed bidder shall also attach his/her identity proof, proof of residence (such as copy of the passpoi

election commission card, ration card driving license etc.) and a copy of the PAN card issued by the Income Tax department.

4. On the date of sale, all the bids duly received would be opened and the bid of the highest bidder, provided it is above the reserve price may be accepted by the Bank. However, the bidders personally present at the auction site shall have the right to further enhance their bid price, subject to a minimum of Rs. 25,000/- (Rupees Twenty Five Thousand Only) over the price offered by the highest bidder and the Bank shall have the right to accept such higher bid. upon confirmation of the sale by the Bank, the purchaser will be required to pa

deposit of 25% (Twenty Five Percent) of the sale price, after adjusting the earnest money deposit immediately with the undersigned.

5. The request for extension of time may be allowed by the Bank at its sole discretion subject to such terms and conditions as may b emed fit and proper by him. The balance amount of the purchase price shall be paid by the purchaser to the Bank on or before the fifteenth day after confirmation of the sale of the Property or such extended period as may be agreed upon in writing by the parties. In default of payment of entire consideration within the stipulated time, the Bank shall be at liberty to forfeit the EMD and/or any other payment made by the purchaser and proceed with re-auction of the Property. The defaulting purchaser shall forfeit all claims to the Property or to any part of the sum for which it may be subsequently sold.

6. All payments shall be made by the purchaser by means of the Demand Draft/Pay Order favoring "Deutsche Bank AG" 7. On receipt of the sale price in full, the Bank shall issue a Sale Certificate in favour of the Purchaser/his nominee and would handover th

ossession of the Property to the purchaser 3. The said Immovable Property described in the Schedule herein above shall remain and be at the sole risk of the Purchaser in a respects including loss or damage by fire or theft or other accidents, and other risk from the date of the Confirmation of the sale by the

undersigned Authorised Officer. The Purchaser shall not be entitled to annul the sale on any ground whatsoever. The Demand Draft/Pay Order deposited towards the EMD shall be returned to the unsuccessful bidders. 10. For all purposes, sale of the said property is strictly on "as is where basis what is". To the best of the knowledge and information of the Authorised officer of the Bank, no other encumbrances exist on the property.

11, All expenses relating to Stamp Duty, Registration Charges, Transfer Charges and any other charges in respect of the Property shall be borne by the purchaser. All outgoings, i.e., Municipal Taxes, Maintenance / Society Charges, Electricity and water taxes, cess or any othe

dues including over dues in respect of the Property shall be paid by the successful purchaser. 12. The Bank is not bound to accept the highest offer or any or all offers, and the Bank reserves its right to reject any or all bid(s) without ssigning any reasons. 13. No person other than the bidders themselves or their duly authorised representative shall be allowed to participate in the sale proceedings. 14. In case all the dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank are tendered by the above-named Borrower a

any time before the date fixed for sale of the property under Sec 13(8) of the Act, then the Property will not be sold, and all the bids received

om the prospective bidders shall be returned to them without any liability/claim against the Bank his Notice is also notice to the abovesaid Borrower under Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

REGISTRAR Place: Mumba

Sd/- Diana Nada Authorized Officer- Deutsche Bank AG Contact Numbers: 022 7180 3167/3727/3077/3479, 09820066613, 09819246246, 9821600029 Dated: 25 July 2023

IN THE DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI -2 3rd floor, Colaba, Telephone Bhava, Colaba Market, Mumbai - 400 005.

ORIGINAL APPLICATION NO. 151 OF 2022 Exh. No. 12 SUMMONS

VS SAHAJENTERPRISES & ORS. NHEREAS, OANo. 151 of 2022 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar on 25/04/2022. /HEREAS, this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/notice on the said Application under Section 19 (4) of the Act., (OA) filed against you for recovery of debts of Rs. 86.88,929,45/- (application along with opies of documents, etc. annexed). Whereas the service of summons could not be affected in ordinary nanner and whereas the Application for Substituted service has been allowed by this Hon'ble Tribunal. accordance with Sub-Section (4) of Section 19 of the Act, you, the Defendants are directed as under

BANK OF BARODA

1) To show cause within 30 (thirty) days of the service of summons as to why relief prayed for should not ii) To disclose particulars of properties of assets other than properties and assets specified by the

applicant under serial number 5A of the Original Application;
I)You are restrained from dealing with or disposing of secured assets of such other assets and properties disclosed under serial number 3A of the Original Application, pending hearing and disposal of the

application for attachment properties;
) You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business.

any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without prior approval of the Tribunal;) You shall be liable to account for the sale proceeds realized by sale of secured assets or other asset

and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the accoun maintained with the bank of financial institutions holding security interest over such assets, ou are directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear pefore Registrar DRT-II, Mumbai on 25/10/2023 at 11:00 A.M. failing which the application shall be heard

and decided in your absence. ven Issued under my hand and the seal of this Tribunal on this 21 day of June, 2023.

SEAL

NAME & ADDRESS OF DEFENDANTS LAME & ADDRESS OF DEFENDANTS

I. M/S. Sahaj Enterprises, through its prop. of Mr. Hardik S. Shah
Shop No. 101, Vishal Industries, Near Gas Godown, Bhayandar (East), Dist. Thane

MR.HARDIK S. SHAH 202, Pushpa Vinod Pushpark, S.V.Road, Borivali (W), Mumbai-400092.

8/202, Pushpa Vinod Pushpark, S.V.Road, Borivali (W), Mumbai-400092 MRS. SMRUTIS, SHAH

B/202, Pushpa Vinod Pushpark, S.V.Road, Borivali (W), Mumbai-400092.

NOTICE is hereby given that on the instructions of our client, we are

gating the title of the individuals more particularly mentioned in the Schedule hereunder written ("Owners") in relation to their right. title, interest and share in the lands more particularly described in the Schedule hereunder written ("Property"), as our client is negotiating with the Owners to purchase the Property free from encumbrances and

company, banks, financial institution(s), non-banking financial institution(s), a firm, societies, an association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/or creditors having any direct or indirect, written or oral, claim and / or demand and / or objection and / or share and/or benefit against / upon / in respect of the right, title, and interest of the Owners in the Property or any part thereof by way of mortgage, sale, agreement for sale, grant of development rights, joint development rights, development management agreement, transfer, assignment, lease, agreement to lease, sub-lease, agreement to sub-lease, occupancy rights, caretaker rights, guarantee, covenant, reservation, license, sub-license, share, lien, pledge, charge, trust, inheritance, maintenance, easement, right of way, gift, any encumbrance or beneficial right / interest under any trust, right of prescription or pre-emption or under any agreement or other disposition or under any suit, decree, injunction order or attachment or award passed by any Court or Authority litigation, lis-pendens, decree or order of any adjudicating authority, exchange, power of attorney, will, bequest, tenancy, barter arrangement, family arrangement/settlement, release, relinquishment, exchange, beneficial interest, partition, possession, allotment or otherwise howsoever ("Claim"), are hereby requested to make the same known in writing together with copies of supporting documentary evidence to the undersigned at Khaitan & Co, Advocates at One World Centre, Tower-1C, 13th floor, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai 400013 and by email addressed to mumbai@khaitanco.com (marked to the attention of Mr. Harsh Parikh) within 14 (fourteen) days from the date hereof, failing which, it shall be presumed that no such Claim exists or that such Claim, if any, will be considered to have been waived and/or abandoned and the same shall be treated as not binding on the Owners and/or our client and the transaction will be completed without reference thereto.

SCHEDULE

IGIDR Branch: Suchidham Complex, Goregaon Mulund

[Details of the Property and the Owners] All those pieces and parcels of lands more particularly mentioned below and collectively admeasuring 24,380 square meters in aggregate (including 2000 square meters pot kharab) lying, being and

situate at village Boris, Taluka Alibaug and District Raigad Survey | Cultivable | Pot Total Area Name of the Owner No. No. Area Kharab (in H-A-P) (in H-A-P) (in H-A-P 60/1 1-79-60 0-18-70 1-98-30 Deepak Vasant Jadhav

Dated this 25th day of July, 2023. For Khaitan & Co

Total Area 2-23-80

Harsh Parikh Partner

बँक ऑफ इंडिया **BOI**ी

Mr. Haresh Barku Desai Mrs. Renu Haresh Desai

Mr. Rajat Haresh Desai

Flat No. D-701, Satellite Garden Phase I CHSL,

NOTICE U/S 13(2) OF THE SECURITISTION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY ACT 2002.

At the request made by you, the Bank has granted to you Overdraft Limit of Rs.10,00,000/-, Home loan of Rs.8,40,000/- and Vehicle Loan of Rs.900000/-

outstanding dues thereunder as on the date of notice: Nature of Facility Outstanding Dues (Rs.) Clean Overdraft Limit Rs.1011810.00 + Rs.2777.25 (Uncharged interest) + Other Charges A/c 010225110000025 -M/s Industrial Insulation if any Home Loan Rs.282373.40 + Rs.2476.68 (Uncharged A/c 010275110000114 interest) + Other Charges if any

interest) + Other Charges if any 2. The aforesaid credit facilities granted by the Bank are secured by the following

Primary Security for Equitable Mortgage of Flat No. Flat No.D-701, Overdraft Ac and satellite Garden Phase I CHSL, Gen A K Vaidya Home Loan Marg, Goregaon (East) Mumbai-400063. Hypothecation of Vehicle No. MH 47 K 2933 Primary Security for

classified your account as Non-Performing Asset with effect from 30-06-2023 in accordance with the directions/guidelines issued by the Reserve Bank of India

- For the reasons stated above, we hereby give you notice under Section 13(2) of the above noted Act and call upon you to discharge in full your liabilities by paying to the Bank sum of Rs.1377967.74 + 5992.24 Uncharged interes (contractual dues upto the date of notice) with interest @ 12.50% p.a. with monthly rests within a period of 60 days from the date of this notice + Other Charges if any, failing which please note that we will entirely at your risks as to costs and consequences exercise the powers vested with the Bank under Section 13 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, against the secured assets
- The amounts realized from exercising the powers mentioned above, will firstly be applied in payment of all costs, charges and expenses which are incurred by us and/or any expenses incidental thereto, and secondly applied in discharge of the Bank's dues as mentioned above with contractual interest from the date of this notice till the date of actual realization and the residue of the money, if any, after the Bank's entire dues are fully recovered, shall be paid
- to proceed against you before Debts Recovery Tribunal/Courts for recovery of the balance amount due along with all costs etc. incidental thereto from you. 6. Please take note that as per Sub-section (13) of the aforesaid Act, after receipt
- The undersigned is a duly authorized officer of the Bank to issue this notice and exercise powers under Section 13 aforesaid.
- 8. Needless to mention that this notice is addressed to you without prejudice to any other remedy available to the Bank.

Date: 03-07-2023 **CHIEF MANAGER & AUTHORISED OFFICER**

Registrar DRT-II, Mumbai

. MR.SANJIV SHANTILAL SHAH

PUBLIC NOTICE

All persons including an individual, a Hindu Undivided Family, a

2. 61 0-44-20 0-45-50 0-01-30 Jitendra Jairam Berde

0-20-00

Road, Malad East, Mumbai – 400097 Phone: 28401372 / 28495208 E-mail: IGIDR.MumbaiNorth@bankofindia.co.in

Gen A K Vaidya Marg, Goregaon (East), Mumbai-400063

We give hereunder details of Loan facilities granted by us and the amounts

Vehicle Loan Rs.83784.34 + Rs.738.31 (Uncharged A/c 010260510000092 interest) + Other Charges if any Total Rs.1377967.74 + 5992.24 (Uncharged

assets/securities (particulars of properties/assets charged to Bank)

Vehicle Loan As you have defaulted in repayment of your dues to the Bank, we have

mentioned above.

5. If the said dues are not fully recovered with the proceeds realized in the course

of this notice, you are restrained from transferring by way of sale, lease or otherwise any of the secured assets referred in this notice

Place: Mumbai

.Applicant Defendants

of exercise of the said powers against the secured assets, we reserve our right

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, आमर्च अशिल श्री. जैनील वशी, वय २७ वर्षे, आणि कु. यशर्व वशी, वय २२ वर्षे, दोघेही ए-६०१, लाभसिद्धी सीएचएसएल, सेंट झेवियर्स रोड, विलेपार्ले पश्चिम मुंबई, महाराष्ट्र - ४०००५६ येथील रहिवासी यांन त्यांचे वडिल श्री. हिमांशू वशी यांच्या सततच्य असमंजस वर्तनामुळे त्यांच्यासोबतचे सर्व संबंध तोडले

-...... हिमांश वशी यांनी कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीशी व्यवहा करताना केलेल्या कोणत्याही कृती, कृत्य आणि/किंव चुकांच्या संदर्भात आमच्या अशिलांची कोणतीहीं भूमिका नाही. हिमांश वशी यांच्याशी व्यवहार करणां कोणीही त्यांच्या/तिच्या/त्यांच्या जोखमीवर आणि जबाबदारीने असे करेल आणि हिमांश वशीने केलेल्य कोणत्याही कृती किंवा व्यवहारासाठी आमचे अशील जबाबदार राहुंणार नाहीत. दिनांक: २५/७/२०२३ मुंबई

राजीव सावंत आणि असोसिएटर वकील, मुंबई उच्च न्यायाल् ४एफ, कॅल्कोट हाऊस, टॅमारिंड लेन बॉम्बे हाऊस जवळ, फोर्ट म्बई - ४०००२३१ फो.-६६३१५७३७

ईमेल-adv_rajeevsawant@yahoo.coi

जाहीर सूचना

जनतेला याद्वारे कळविण्यात येते की आमचे अशील श्री. रमेश मोहनलाल व्यास हे फ्लॅट क्र.७०३ आणि ७०४, ई-विंग, हायलँड पार्क को-ऑप हौ. सो. लि., डहाणूकर वाडी, न्यू लिंक रोड, कांदिवली (प), मुंबई-४००६७ चे मालक आहेत. **हायलँड** पार्क को-ऑप. हौ. सो. लि. ने पूर्ण भरलेली शेअर प्रमाणपत्र क्र. ३० (३११ ते ३२०) आणि शेअर प्रमाणपत्र क्र. ३१ (३२१ ते ३३०) त्यांच्या नावाने जारी केली होती, जी हरवली/गहाळ झाली आहेत आणि जास्तीत जास्त प्रयत्न करूनही ती सापडत नाहीत. जर कोणत्याही व्यक्तीला सदर शेअर प्रमाणपत्रे सापडली तर ती सुपूर्द करण्याची आणि/किंवा ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या कालावधीत खाली नाव असलेल्या व्यक्तीकडे काही आक्षेप असेल तर कळविण्याची विनंती केली जाते. त्यानंतर अशा कोणत्याही आक्षेपावर विचार केला जाणार नाही. श्री. नागेश मिश्रा (वकील),

२२१, लक्ष्मी प्लाझा, लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई-५३. मो. ९८२१५४२३३५ ई-मेल:

mishraanagesh@gmail.com

जाहीर नोटीस सर्व संबंधिताना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, गावमीजे वालीव, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील बिनशेती सर्वे नं .७७ या मधील भु .क .२ क्षेत्र ९.०१.०७ आर.चौ.मी., आकार रू.९०.१० पैसे ७/१२ प्रमाणे व क्षेत्र ९०१.०७ चौरस मिटर दस्ताऐवजा प्रमाणे हि जमीन मिळकत व त्या वरील बांधकाम ज्याचे क्षेत्र ४४९.४७चौरस मिटर इतके आहे ह्या मिळकती १ - श्री - फर्डझला अ नागरी व २ • फझीला एफ नागरी ह्यांच्या मालकीची व कब्जेवहीवाटीची मिळकत आहे . सदर मिळकर आमच्या अशिलांनी विकत घेण्याबाबत १ - श्री - फर्ड झुला ओ नागरी व २ - फझीला एफ नागरी यांच्यार्श बोलणी सुरू आहे . सदर मिळकती बाबत शिर्षक सत्यापन करावयाचे आहे . तरी ही ह्या मिळकतीत कुणाही इसमांचा दान, बक्षीस, करार, फरोक्त वापरवहिवाट, कब्जा, भाडेपटदा व कुळ आदी व अन्य प्रकारचा हक्क व हितसंबंध असल्यास त्यांनी त्यांची लेखी हरकत कागदपत्रासहित ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून चौदा (१४) दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांच्या जे आर ए लॉ असोशिएट एल . एल . पी . कार्यालयीन पत्ता : बी/२०२, बी विंग, दुसरा मजला, किणी आर्केड, स्टेला पॅट्रोल पंपच्या मागे, बरामपुर, वसई पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर या पत्यांवर कळवावी . सदरची लेखी हरकत जर कागदपत्रा सोबत नसेल तर सदर हरकत अमान्य करण्यात येईल व कोणाचीही कोणत्यार्ह प्रकारची हरकत नाही असे समजण्यात येईल • य

ॲड अजय मायकल कोरीया दिनांक ३ २५ .०७ .२०२३ वकील जे - आर - ए - लॉ - असोशिएटस एल - एल - पी

पत्यांवर कळवावी अन्यया कोणाचीही कोणत्यार्ह प्रकारची हरकत नाही असे समजण्यात येर्डल

NOTICE THE TATA POWER CO. LTD

Notice is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company has been lost / misplaced and the holder applicant of the said Securities has/have applied to the Company to release the new Certificate. Company has informed the holder applicant that the said shares have been transferred to IEPF as per IEPF

Any person who has a claim in respec of the said securities should lodge such claim with the Company at its Regd Office within 15 days from this date els the Company will proceed to release the new certificate to the holder/applicant without further intimation. Name of Shareholder: **Premchand Mohanial Khandhar (Deceased)** Kind of Securities and Face Value: Equity shares of Re.1/- each, No. of Shares: 5200, Distinctive Nos: 22257731 22262930.

Place: Chotila, Guiarat Date : 25 July 2023 Jay Rajeshbhal Khandhar

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that 1) Mr. Satish Chunilal Bhagat, 2) Mr. Karan Chandrakant Bhagat 8 3) Mrs. Shilpa Kailas Rao, the joint owners have agreed to sale below schedule property to my clients i.e. Mr. Samir Balaii Palaskar & Mrs. Lalan Samir Palaskar.

All or any persons having or

claiming any estate, right, title, interest, benefit claim, possession or demand whatsoever, in or to the below schedule Properties or any part thereof, and/or any of the title deeds, or records, in respect thereof, whether by way of sale, transfer, assignment, allotment, exchange, gift, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, possession, use, occupation, caretaker rights, mortgage charge, lien, trust, inheritance, bequest, succession, family arrangement/ settlement, wil testamentary instrument probate, letters of administration, easement maintenance, encumbrance Decree or Order of any Court of Law, agreement, or otherwise

howsoever, are hereby required to make the same known, in writing, together with notarial certified true copies of relevant documentary proof in support thereof, to the undersigned at his office at Fiat No. 2; Pralhad Society, Datta Mandir Chowk, Aarev Road, Goregaon (East), Mumbai 400063, within fourteen (14) days from the date of publication of this notice, failing which such right. title, interest, benefit, claim, or demand, if any, will be considered as waived and abandoned.

SCHEDULE All piece and parcel of nonagricultural land alongwith ground plus one upper residential structure admeasuring 192 Sq. Mtrs. having VVCMC House no. VN14/39164 (Barhampur) thereupon situate at Village Barampur, Taluka Vasai, District-Patghar in the registration District

and Sub-District of Palghar:-				
Survey No.	Hissa No.	Area R.Sq. Mtrs	Assessment (RsPs.)	
46	12 (Plot No. 5)	3-66-16	366.00	

Mr. Narayan G Samant Advocate, High Court For Narayan Samant & Associates

जाहार सूचना

सूचना घ्यावी की, आम्हाला सदर मालक आमच्या अशीलांमधील सदर मिळकतींच्या विक्रीकरीता पूर्वीच्या वाटाघाटीशिवाय च्या अनुषंगाने सदर मिळकत (याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन केलेल्या) च्या संदर्भासह श्रीम राजकुमारी अशोक वर्यानी, श्रीम. लक्ष्मी हितेन माखिजा आणि श्रीम, मिनाक्षी अशोक वर्यानी (सदर मालक) यांचे भाररहित हक . नामाधिकार आणि हितसंबंधाच्या तपासणीसाठी आमच्या अशिलांद्वारे सूचना केलेली आणि अधिकृत आहोत

कोणत्याही व्यक्ती/व्यक्तींना यांना सदर मिळकत किंवा त्याच्या भागाच्या संदर्भामध्ये कोणताही दावा, हक, नामाधिकार, लाभ हितसंबंधस, आक्षेप आणि/किंवा मागणी जसे की, वारसाहक, शेअर, विक्री, गहाण अभिहस्तांकन. अदलाबदल. धारणाधिकार. परवाना, नामाधिकार विलेखाचा भरणा, प्रतिज्ञा भेट, भोगवटा, ताबा, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, नामाधिकाराचे हस्तांतर किंवा कोणत्याही टस्ट अंतर्गत लाभार्थी हितसंबंध, निर्वाह, अंत्यदान, उत्तराधिकार, कौटंबिक व्यवस्था/तडजोड, वाद. हकुम किंवा न्यायालयाचा आदेश, कोणत्याही कायद्याच्या न्यायालयाचा पुरस्कार किंवा भार किंवा अन्यकाही दावे असल्यास सदर ज्ञात निम्नस्वाक्षरीकारांना त्याच्या/तिच्या/त्यांच्या तसे दाने आणि/किंवा आक्षेप असल्यास त्या संदर्भामधील सर्व पूरक प्रमाणित कागदपत्रासह या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १०(दहा) दिवसांच्या आत लिखित कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, सदर मिळकर्तीच्या संदर्भासह सदर मालकांचे नामाधिकार भाररहित समजले जातील आणि तशा व्यक्ती/व्यक्तींचे दाने आणि/किंवा आक्षेप जर असल्यास ते त्यागित समजले जातील.

कृपया नोंद घ्यावी की, आक्षेप/दाने जर . असल्यास ते लिखित आणि **पूरक** कागदपत्राद्वारे (सत्य प्रतीं असे नोटरी **केलेले)** आणि नोंदणीकृत पोस्ट ए.डी. अन्वये आम्हाला पाठविणे आवश्यक आहे आणि तेच आक्षेप/दाने ग्राह्य धरले जातील. परिशिष्ट

गाव दांडा, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा. डॉ. आंबेडकर रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०० ०५० येखील सीटीएस क्र. सी/८९८, मोजमापित ३५७.३ चौरस मीटर्स धारक जिमनीवर स्थित **ड्रेगो हाऊस** (नगरपालिका घर क्र. ५७) अशा ज्ञात बिल्डिंगमधील स्थित युनिट

दिनांक २५ जुलै, २०२३.

वकील अजित एन. माखिजानी एम एम लिगल असोसिएट्स वकील आणि कन्सल्टंट्स चेंबर: लॅण्डमार्क प्लॅटेनियम. कार्यालय क्र. ८०३, ८वा मजला ३४वा रोड आणि एस.व्ही. रोड चे जंक्शन, बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०० ०५०, भारत द्र.: +९१ ०२२ २६४८६२०३/०४/०५ ईमेल: ajit.mmla@gmail.com

सूचना घ्यावी की, आम्हाला सदर मालक आणि आमच्या अशीलांमधील **सदर** मिळकतींच्या विक्रीकरीता पूर्वीच्या वाटाघाटीशिवाय च्या अनुषंगाने सदर मिळकत (याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन केलेल्या) च्या संदर्भासह श्री. सुमन जेटली (सदर मालक) यांचे भाररहित हक, नामाधिकार आणि हितसंबंधाच्या . .., तपासणीसाठी आमच्या अशिलांद्वारे सूचना

केलेली आणि अधिकृत आहोत.

कोणत्याही व्यक्ती/व्यक्तींना यांना सदर मिळकत किंवा त्याच्या भागाच्या संदर्भामध्ये कोणताही दावा, हक्क, नामाधिकार, लाभ हितसंबंधस. आक्षेप आणि/किंवा मागणी जसे की, वारसाहक, शेअर, विक्री, गहाण, अभिहस्तांकन, अदलाबदल, धारणाधिकार, परवाना, नामाधिकार विलेखाचा भरणा, प्रतिज्ञा भेट, भोगवटा, ताबा, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, नामाधिकाराचे हस्तांतर किंवा कोणत्याही ट्रस्ट अंतर्गत लाभार्थी हितसंबंध, निर्वाह, अत्यदान, उत्तराधिकार, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, वाद, हुकुम किंवा न्यायालयाचा आदेश, कोणत्याही कायद्याच्या न्यायालयाचा पुरस्कार किंवा भार किंवा अन्यकाही दार्वे असल्यास सदर ज्ञात निम्नस्वाक्षरीकारांना त्याच्या/तिच्या/त्यांच्या तसे दावे आणि/किंवा आक्षेप असल्यास त्या संदर्भामधील सर्व पूरक प्रमाणित कागदपत्रासह या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १०(दहा) दिवसांच्या आत लिखित कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, सदर मिळकतींच्या संदर्भासह सदर मालकांचे नामाधिकार भाररहित समजले जातील आणि तशा व्यक्ती/व्यक्तींचे दावे आणि/किंवा आक्षेप जर असल्यास ते त्यागित समजले जातील.

कृपया नोंद घ्यावी की, आक्षेप/दार्श जर ् असल्यास ते लिखित आणि **पूरक** कागदपत्राद्वारे (सत्य प्रतीं असे नोटरी केलेले) आणि नोंदणीकृत पोस्ट ए.डी. अन्वये आम्हाला पाठविणे आवश्यक आहे आणि तेच आक्षेप/दावे ग्राह्य धरले जातील.

परिशिष्ट गाव दांडा, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा. डॉ. आंबेडकर रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०० ०५० येखील सीटीएस क्र. सी/८९८, मोजमापित ३५७.३ चौरस मीटर्स धारक जमिनीवर स्थित **ड्रेगो हाऊस** (नगरपालिका घर क्र. ५७) अशा ज्ञात बिल्डिंगमधील स्थित दोन्ही युनिट क्र. ३ आणि

दिनांक २५ जुलै, २०२३.

वकील अजित एन. माखिजानी एम एम लिगल असोसिएट्स वकील आणि कन्सल्टंटस चेंबर: लॅण्डमार्क प्लॅटेनियम कार्यालय क्र. ८०३, ८वा मजला ३४वा रोड आणि एस.व्ही. रोड चे जंक्शन बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०० ०५०, भारत दूर. : +९१ ०२२ २६४८६२०३/०४/०५ ईमेलः ajit.mmla@gmail.com

बँक ऑफ इंडिया BOI

<mark>आयजीआयडीआर शाखाः</mark> सुचिधाम कॉम्प्लेक्स, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, मालाड पूर्व, मुंबई-४०००९७ फोन: २८४०१३७२/२८४९५२०८

जाहीर सूचना

बोरिवली च्या सीटीएस क्र. १४६, १४६/१ ते १

असलेल्या प्लॉट क्र. ५६, मातुश्री अपार्टमेंट, श्रीनगर सोसायटी, एम.जी.रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००

१०४ येथील सदर सोसायटी द्वारे जारी दिनांक ०२.०६.१९९६ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र. १ असलेल्या विभिन्न क्र. १ ते प

(दोन्ही एकत्रित) धारक ५ पूर्ण भरणा शेअर्स सह मात्रु

ीपचपसपल मधील १ ल्या मजल्यावरील फ्लॅर क १

मालक श्रीम. अश्विनी अशोक प्रभू यांचे नामाधिकार तपान

भाहोत. कोणत्याही व्यक्तींना वरीलसदर परिसर किंव

ावरील कोणत्याही भागाच्या संदर्भामध्ये कोणताही दाव

किंवा हक जसे की, वारसाहक, विक्री, गहाण, धारणाधिका

भेट, ताबा, भाडेपट्टा, हस्तांतरण, प्रलंबित वात न्यायालयाचा आदेश किंवा कोणत्याही प्रकारचा भार किंव

अन्यकाही दाणे असल्यास तशा दाज्यांच्या सर्व पूरव कागदपत्राच्या मुळ प्रमाणित प्रतींसह लिखित मध्ये

नस्वाक्षरीकारांना या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १

देवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कस्र केल्या

तशा व्यक्तींचे दांगे जर असल्यास ते इच्छेने परित्यागित, त्यागित आणि आमच्या अशीलांवर बंधनकारक नसल्याचे

जाहीर सूचना

बोरिवली च्या सीटीएस क्र. १४६, १४६/१ ते १

असलेल्या प्लॉट क्र. ५६, मातुश्री अपार्टमेंट, श्रीनगर सोसायटी, एम.जी.रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००

०४ येथील सदर सोसायटी द्वारे जारी दिनांक ०२.०६.१९९

४० (दोन्ही एकत्रित) धारक ५ पूर्ण भरणा शेअर्स सह मात्%

गिएबएसएल मधील ४ थ्या मजल्यावरील फ्लंट क्र. ४०२ गोजमापित ५८२ चौ.फूट बिल्टअप क्षेत्र (सदर परिसर)

मालक श्री. पियुष विनोदराय देसाई यांचे नामाधिकार तपार

आहोत, कोणत्याही व्यक्तींना वरीलसदर परिसर किंव

किंवा हक जसे की. वारसाहक, विकी. गहाण, धारणाधिका

ग्रावरील कोणत्याही भागाच्या संदर्भामध्ये कोणताही दाव

नेट, ताबा, भाडेपट्टा, हस्तांतरण, प्रलंबित वाद, यायालयाचा आदेश किंवा कोणत्याही प्रकारचा भार किंवा

अन्यकाही दाने असल्यास तशा दाव्यांच्या सर्व पूरक कागदपत्राच्या मुळ प्रमाणित प्रतीसह लिखित मध्ये निम्नस्वाक्षरीकारांना या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४

देवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. कसर केल्यास

ादवसाच्या आत कळावण आवरचक आहे, कस्तूर कल्यास तशा व्यक्तींचे दाने जर असल्यास ते इच्छेने परित्यागित त्यागित आणि आमच्या अशीलांवर बंधनकारक नसल्याः

एम.ए., एलएल.एम. वकील उच्च न्यायालय

श्री. रविंद्र कुमार एस. यादव

सी/ओ. गिरीश पी. जैन ॲण्ड कं

गीच्या शेअर प्रमाणपत्र क्र. ८ असलेल्या विभिन्न क्र. ३६ व

एम.ए., एलएल.एम. वकील उच्च न्यायालय, सी/ओ. गिरीश पी. जैन ॲण्ड कं.,

१०१-१०२, पीस हेवन, एन.एम. काळे मार्ग

दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८

श्री. रविंद्र कुमार एस. यादव

समजले जातील

दिनांक: २५/०७/२०२३

गपित ७५० चौ.फूट बिल्टअप क्षेत्र (सदर परिसर)

श्रीमः चांदणी भट

फ्लॅट क्र. ५०४, एव्हरशाईन मून सीएचएसएल, ठाकूर व्हिलेज, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पूर्व), मुंबई-४०००६७

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना. तुमच्याद्वारे केलेल्या विनंतीवरून तुम्हाला बँकेने रु. १४२५०००/- चे गृह कर्ज मंजुर केले आम्ही येथे खाली आमच्याकडून मंजूर केलेल्या विविध पतमुविधा आणि सदर सूचनेच्या

ता	तारखेरोजीस त्या अंतर्गत थकबाकी रकमेचे तपशील देत आहोत :						
अ.	सुविधेचा प्रकार	मंजुर मर्यादा	थकबाकी (रु.)				
क्र.	_	(₹.)					
१)	गृह कर्ज खाते	१४२५०००/-	रु. ८४८१०५.८३ + न लावलेले व्याज + कार्ह				
l	०१०२७५११०००००९१		असल्यास इतर प्रभार				
. 3							

बॅकेने मजुर केलेल्या उपरोक्त पत सुविधा खालील मत्ता/तारणानी सुरक्षित केल्या आहेत (बॅकेकडे भारग्रस्त मिळकती/तारणांचे तपशील)

फ्लॅट क्र. ५०४, एव्हरशाईन मून सीएचएसएल, ठाकुर व्हिलेज, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पूर्व) मुंबई-४०००६७ चे समतुल्य गहाण

बँकेला तुमच्या थकबाकीची परतफेड करण्यात कसूर केल्याने, आम्ही तुमचे खाते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या निर्देश/मार्गदर्शनाप्रमाणे २८.०२.२०२३ पासून परिणामांसह नॉन-परफॉर्मिंग ॲसेटस् म्हणून वर्गीकृत केले.

वरील कारणांमुळे याद्वारे आम्ही तुम्हाला वरील ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये सूचना जार्र करून काही असल्यास इतर प्रभार + सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत मासिक आधारे द.सा. १२.५०% दराने व्याजासह रू. ८४८१०५.८६३ + न लावलेले व्याजार्च (सचनेच्या तारखेपर्यंत सांविधिक थकबाकी) रक्कम चकती करून तमचे संपूर्ण दायित्व निभावण्यासाठी तुम्हाला बोलाविणे करित आहोत. कसूर केल्यास कृपया ध्यानात ठेवावे की, आम्ही वर वर्णन केलेल्या तारण मत्ताविरुद्ध सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३ अन्वये बँकेला प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करू व त्याच्या खर्च आणि परिणामांची जोखीम सर्वस्वी तमची असेल.

वर वर्णन केलेल्या अधिकारांचा वापर करून रोकड झालेल्या रकमेतन प्रथम आम्हाला आलेला सर्व खर्च, आकार व परिव्यय आणि/किंवा त्याच्याशी निगडित कोणताही खर्च भागवला जाईल आणि नंतर वर वर्णन केल्याप्रमाणे वसलीच्या तारखेपर्यंत संविदात्मक दराने व्याजासह बँकेची येणे थकबाकी भागवण्यात येईल आणि बँकेची संपूर्ण येणे रक्कम वसूल केल्यानंतर कोणतीही रक्कम शिल्लक राहिल्यास तुम्हाला प्रदान केली जाईल.

तारण मत्तांविरुध्द सदर अधिकार वापरून रोकड केलेल्या रकमेतून सदर थकबाकी संपूर्ण भरल्यास, आम्ही तुमच्याकडून सर्व खर्च, इ. सह उर्वरित रक्कम वसूल करण्याकरिता तुमच्या अन्य मत्ता व तुमच्याविरुध्द कर्ज वसुली न्यायाधिकरण/न्यायालयासमोर कायदेशीर/वसुली कारवाई दाखल करण्याचे आमचे अधिकार राखून ठेवत आहोत.

कृपया ध्यानात ठेवावे की, उपरोक्त ॲक्टच्या पोट-कलम (१३) नुसार सदर सूचनेच्या प्राप्तीपश्चात, तुम्हाला सदर सूचनेत उल्लेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तेचे विक्री, भाडेपट्टा, परवाना, बक्षीस, गहाण किंवा अन्य प्रकारे भार निर्माण किंवा हस्तांतरण करण्यास मज्जाव

ही सूचना जारी करण्यासाठी आणि उपरोक्त कलम १३ अंतर्गत अधिकारांचा वापर करण्याकरिता निम्नस्वाक्षरीकार बँकेचे रितसर प्राधिकृत अधिकारी आहेत.

हे सांगणे जरूरी नाही की, बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही अधिकार किंवा उपायांना बाधा न आणता ही सूचना तुम्हाला दिली आहे.

अ. कर्ज करार क्र./कर्जदार/ मागणी सूचनेची

दिनांक : २१.०७.२०२३

मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकारी अधिकारी

१०१-१०२, पीस हेवन, एन.एम. काळे मार्ग दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८ सही/-ठिकाण: मुंबई

समजले जातील.

MOTILAL OSWAL

मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड नोंद. कार्यालय: मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्ला सयानी रोज

परळ एसटी डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५. दूर: (०२२) ४७१८९९९९; संकेतस्थळ:<u>www.motilaloswalhf.com</u>, **ई-मेल:** hfquery@motilaloswal.com;

मागणी सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्व

सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (सदर अधिनयम) चे कलम १३(२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ (सदर नियम) च्या नियम ३(१) अंतर्गत, सदर ऑक्टच्या कलम १३(१२) सहवाचता सदर रूलच्या नियम अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी करून कर्जदार/सह-कर्जदार, हमीदार यांन त्यांना जारी केलेल्या संबंधित मागणी सचनेत नमद केलेल्या कर्ज रकमेची परतफेड करण्यास सांगितले. वरील संबंधात सर्व पक्षकारांना यादारे पन्हा एकदा सचना देण्या येते की, ह्या सूचनेच्या प्रसिद्धीपासून ६० दिवसात येथे खाली नमूद केलेल्या रकमा, मागणी सूचनेच्या तारखे (खां) पासून प्रदानाच्या तारखेपर्यंत पृढील व्याजासर एकत्रितपणे प्रदान कराव्यात. कर्जदार, मागणी सूचनेच्या तारखेस थकीत रक्कम आणि कर्ज रकमेच्या परतफेडी प्रती देऊ केलेल्या तारण यांचे तपशील खालीलप्रमाणे

क्र.	सह-कर्जदारांचे नाव/सह-अर्जदार	तारीख आणि रक्कम	(स्थावर मिळकत/ती)
8	नाव/ हमीदार नाव एलएक्सपीएएल००३१५-	११-जुलै-२३/रु.८१०२५३/-	फ्लॅट नं.३०६, ३रा मजला, राहुल निवास, भंडारवाडा, शिरगाव
	१६००१८९११ / मोहम्मद अनिस नागोरी / नुझहत अनिस नागोडी	(रुपये आठ लाख दहा हजार दोनशे त्रेपन्न फक्त)	रोड, बोईसर, पालघर, भंडारवाडा, पालघर, महाराष्ट्र ४०१५०१.
3	एलएक्सव्हीआयआर००३१५- १६००२११७८/ शिवाजी बर्ह् विश्वकर्मा / सुनील शिवाजी विश्वकर्मा	११ – जुलै – २३/२.८९२१५१ / – (रुपये आठ लाख ९२ हजार एकशे एक्कावन फक्त)	फ्लॅट क्रमांक १०३, पहिला मजला, सत्यम अपार्टमेंट, आडिवली, ढोकाली, कल्याण पूर्व, ठाणे, महाराष्ट्र ४२१३०६.
33	एलएक्सव्हीआयआर००११६- १७००२४८८४ / शॉन झेवियर डिसूझा / अश्विनी सूर्यकिरण पवार	११-जुलै-२३/रु.१०४०६३४/- (रुपये दहा लाख चाळीस हजार सहाशे चौतीस फक्त)	पलॅट नं ३०५, ३रा मजला, प्रमुवरा फेज- १, एस. नं. ३३, एच नं. १, आडिवली, ढोकाली, कल्याण, जिल्हा-ठाणे, महाराष्ट्र ४२१००१.
x	एलएक्सकेएएल००११४– १५००००६९८ / अर्जुन भिकू दुताल / नीलेश अर्जुन दाताल	११-जुलै-२३/रु.३१३७४८/- (रुपये तीन लाख तेरा हजार सातशे अठ्ठेचाळीस फक्त)	ओम साई प्लाझा, रूम नंबर १, तळ मजला, रबाळे कमल आर्केड जवळ, नवी मुंबई, गट नं. १०६(पीटी)३सी, गोठिवली, ठाणे, महाराष्ट्र ४००७०१.
ų	एलएक्सपीएएन००३१ ६- १७००२८१०५ / हुसेन तस्दर शेख / तबस्सुम हुसेन शेख	११-जुलै-२३/रु.५७०१०५/- (रुपये पाच लाख सत्तर हजार एकशे पाच फक्त)	फ्लॅट नं.२०४, १ला मजला, ए-विंग, मूनलाईट रेसिडेन्सी, देवीचा पाडा, मिळकत नं. ९३, तळोजा एमआयडीसी, तालुका- पनवेल, जिल्हा- रायगड, महाराष्ट्र ४१०२०८.
E	एलएक्सपीइएन००११७- १८००६६५४७/ सुभाष केशव बागवे / समिक्षा सुभाष बागवे	११–जुलै–२३/रु.३७०५३७/– (रुपये तीन लाख सत्तर हजार पाचशे सदतीस फक्त)	घर क्र. १७९ ए, तळ मजला, गाव काविलवहाल, ता. माणगाव, जिल्हा- रायगड, महाराष्ट्र ४०२१०४.
e)	एलएक्सएमओकेएएलवाय२२१ – २२०५६०३८० / मंगला भाऊसाहेब निरभवणे / केतन भाऊसाहेब निरभवणे	११-जुलै-२३/क.१३०२६९४/- (रुपये तेरा लाख दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव फक्त)	फ्लॅट नं.१०२, १ला मजला, बी-विंग, दिखे महल, वासुंद्री रोड, एस. नं.८/१०, मांडा येथे, पंचवटी पार्क जवळ, टिटवाळा पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र ४२१६०५.
۷	एलएक्सव्हीआयआर००११५- १६००१६७२६/ विनित दिनेश ताडीवाला / नूरजहानँ बशीरुद्दीन शेख	११-जुलै-२३/रु.१०९७५५९/- (रुपये दहा लाख सत्त्याण्णव हजार पाचशे एकूण साठ फक्त)	पलॅट क्रमांक बी/२०४, दुसरा मजला, वेद भद्रा अपार्टमेंट, सर्व्हे क्र. ५७, हिसा क्र. बी, गाव-निलेमारे, नालासोपारा पश्चिम, तालुका- वसई, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०३.

जर सदर कर्जदारांनी वरीलप्रमाणे एमओएचएफएल ला प्रदान करण्यात कसूर केली तर, एमओएचएफएल खर्च आणि परिणाम अशा सर्वस्वी सदर कर्जदारांच्या जोखमीवर ॲक्टच्या कलम १३(४) आणि प्रयोज्य नियमांच्या अंतर्गत वरील तारण मतांच्या विरोधात कार्यवाही करेल. सदर कर्जदारांना एमओएचएफएल च्या लेखी पूर्व सहमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने वरील सदर मत्ता हस्तांतर करण्यापासून अधिनियमाच्या अंतर्गत प्रतिबंध करण्यात येत आहे. कोणीही व्यक्तीने सदर अधिनियम किंवा नियमांचे उल्लंघन केल्यास अधिनियमाच्या अंतर्गत कारावास आणि/किंवा दंडास पात्र राहतील.

दिनांक: २५.०७.२०२३ भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.

कर्जदार / सह-कर्जदार व

तारण मत्तेचे वर्णन

(मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड)

प्राधिकृत अधिकारी

आधार हाऊसिंग फायनान्स लि.

कॉर्पोरेट कार्यालय: युनिट क्र. ८०२, नटराज रुस्तमजी, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि

एम. व्ही. रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००६९.

विरार पूर्व शाखा :४०५ ते ४०८, ४था मजला, पुष्प प्लाझा कमर्शियल सेंटर, मनवेल पाडा, रोड, विरार रेल्वे स्टेशन समोर, विरार - पूर्व, पालघर - ४०१३०५ (महा).

विरार पश्चिम शाखा: कार्यालय क्र.२, १ला मजला, संदीप हाउस, तिरूपती नगर, रॉयल अकादमी स्कूल समोर, एम.बी. ईस्टेट रोड, विरार-पश्चिम, ठाणे-४०१३०३ (महा).

मागणी सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ (१) सहवाचता सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये.

निम्नस्वाक्षरीकार हे सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ॲक्ट) अंतर्गत आधार हाऊसिंग फायनान्स लि. (एएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३(१२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी करून खालील कर्जदारांना ("सदर कर्जदार") त्यांना जारी केलेल्या संबंधित मागणी सूचनांमध्ये वर्णन केलेल्या रकमांची परतफेड करण्यास सांगितले होते ज्या खाली सुध्दा नमूद केल्या आहेत. वरील संदर्भात, पुन्हा एकदा सदर कर्जदारांना सूचना देण्यात येते की, ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून ६० दिवसांत येथे खाली नमूद केलेली रक्कम सदर कर्जदारांनी केलेल्या कर्ज करार व असल्यास अन्य कोणत्याही दस्तावेज /कागदपत्रांतर्गत देय असलेल्या खालील तारखेपासून प्रदान आणि/किंवा वसुलीच्या तारखेपर्यंत सदर मागणी सूचनेत वर्णन केल्याप्रमाणे पुढील व्याजासह एकत्रितरित्या प्रदान करण्यास सांगण्यात येत आहे. कर्जाच्या रितसर परतफेडीसाठी तारण म्हणून सदर कर्जदारांनी अनुक्रमे खालील मत्ता एएचएफएलकडे गहाण ठेवल्या आहेत.

मागणी सूचनेची

- 1	gh.	जामानदार याच नाव	ताराखवरक्कम	(स्थावर ।मळकत)
	3	(कर्ज कोड क्र. २०११००००११०/ विरार पूर्व शाखा)	११-०७-२०२३	१०५, १ला मजला, श्याम भवन सीएचएसएल रेतीबंदर रोड एनए काल्हेर(सीटी) ठाणे महाराष्ट्र ४२१३०२, ठाणे,
		संदीप द्याशंकर उपाध्याय (कर्जदार) वंदना संदीप उपाध्याय (सह-कर्जदार)	ह. ५,८२,८४१/-	महाराष्ट्र, ४२१३०२ मिळकत धारक चे ते सर्व भाग आणि विभाग.
	२	(कर्ज कोड क्र. २०११००००६५८/ विरार पूर्व शाखा) राहुल कुमार (कर्जदार) रागिनी देवी (सह–कर्जदार)	<u>११-०७-२०२३</u> रु. १०,४५,८९०/-	०८ तळ, ड्रीम होम रेसिडेन्सी भिवंडी वाडा रोड अंबाडी ठाणे महाराष्ट्र ४२१३०२ मिळकत धारक चे ते सर्व भाग आणि विभाग.
	₹.	(कर्ज कोड क्र. १२२००००३५७/ विरार पश्चिम शाखा) देबाशीस अरबिंदा नैया (कर्जदार) अनिता ए नैया (सह–कर्जदार)	<u>११-०७-२०२३</u> रु. ५,९७,१३४/-	गट क्र. ४० एच क्र. बी ८० फ्लॉट क्र. २०१ २ग मजला श्री साई अपार्टमेंट बटवानगर ग्रीनडॅम बंदाठे केल्व्ह पूर्व रोड, ठाणे, महाराष्ट्र, ४०१४०१ मिळकत धारक चे ते सर्व भाग आणि विभाग.
	8.	(कर्ज कोड क्र. १२२००००५३४/विगर पश्चिम शाखा) द्वारिकानाथ छोटेलाल मिश्रा (कर्जदार) शिमला डी मिश्रा (सह–कर्जदार)	<u>११-०७-२०२३</u> रु. ९,९६,०८१/-	अग्रझी १९ मौजा कादीपूर पॅरागन शिव पुर ते सदर जिल्हा वागणसी, उत्तर प्रदेश, २२१००३ मिळकत धारक चे ते सर्व भाग आणि विभाग.
	ч.	(कर्ज कोड क्र. १२२००००९४३/ विरार पश्चिम शाखा) मीना रमेश माळी (कर्जदार) रमेश दीपाराम माळी (सह-कर्जदार) प्रदीप देवाजी गोताड (हमीदार)	११-०७-२०२३ रु. १०,०२,४३८/-	अनु. क्र. १२५ एच क्र. ४, साई लीला ए बी सी सीएचएसएल फ्लॅट क्र ००१ तळ मजला बी विंग साई लीला ए बी सी सीएचएसएल नाना नानी पार्क मनवेलपाडा रोड मनवेल पाडा, ठाणे, महाराष्ट्र, ४०१३०५ मिळकत धारक चे ते सर्व भाग आणि विभाग.

जर कर्जदारांनी वरीलप्रमाणे एएचएफएलला प्रदान करण्यात कसूर केली तर, एएचएफएलकडून खर्च आणि परिणामांच्या सर्वस्वी सद कर्जदारांच्या जोखमीवर ॲक्टच्या कलम १३(४) आणि प्रयोज्य नियमान्वये वरील तारण मत्तांविरुध्द कारवाई करेल. ॲक्ट अन्वये सदः कर्जदारांना एएचएफएलच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे उपरोद्घेखित मत्तांचे हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर ॲक्टच्या तरत्दी किंवा त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांचे कोणत्याही व्यक्तीने उछुंघन किंवा भंग केल्यास ती ॲक्ट अंतर्गत तरतूद असलेल्या दंड आणि/किंवा कारावासाच्या शिक्षेस पात्र ठरेल.

दिनांक : २५.०७.२०२३

सही / - प्राधिकृत अधिकारी आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड करिता

डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड

सीआयएनः एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४६६२ नोंदणी कार्यालय : ५०१, आकृती ट्रेंड सेंटर, रोड क्र. ७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३

ई-मेल: info@deccangoldmines.com/dgmlagm@deccangoldmines.com आणि वेबसाईट: www.deccangoldmines.com

डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेडच्या भागधारकांना विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेसाठी शुध्दिपत्र व्हिडिओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत बुधवार, ०२ ऑगस्ट, २०२३ रोजी स. ११.३० वा. (भाप्रवे) आयोजित केल्या जावयाच्या डेक्कन गोल्ड मार्डन्स लिमिटेड '''कॅपनी'') च्या विशेष सर्वसाधारण सभा (''ईजीएम'') साठी ११ जलै. २०२३ दिनांकित सचनेच्या पढे ह शुष्टिपत्र जारी करण्यात येत आहे. कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी सहवाचता त्या अंतर्गत बनवलेले संबंधित नियम यांच्या रितसर अनुपालनात कंपनीच्य ु भागधारकांना ईजीएमची सूचना पाठवली आहे. खालील प्रमाणे बदल सोडून, भागधारकांना सूचनेचा सर्व मजकुर आहे तसाच राहील.

बाब क्र. १: ईजीएमच्या सूचनेच्या बाब क्र. १ चा आम्ही संदर्भ देतो. जी ''आव्हेलम पार्टनर एलएलसी, किरगीझस्तान मधील हिस्सा संपादन करण्यासाठी रोखी विरहीत मोबदल्याकरिता प्रायव्हेट प्लेसमेंट मार्फत प्रेफरेन्शीअल बेसिसवर कंपनीकडन प्रस्ताव आणि समभागांचा इश्शय'' साठी एका विशेष ठरावाच्या माध्यमातुन भागधारकांची मंजुरी मिळवण्याशी संबंधित आहे.

बाब क्र. १ शी संबंधित विशेष ठराव ईजीएम सूचनेच्या पाने १–३ मध्ये समाविष्ट केला आहे. सूचनेच्या पान २ मध्ये कंपनीकडून खरेदी केले जाणारे ॲक्विझीशन शेअर्स १ आणि कंपनीकडून निर्गमित केल्या जावयाच्या सबस्क्रीप्शन शेअर्स १ ची संख्या दर्शवणारे कोष्टक आहे. सदर कोष्टकात '<mark>'कंपनीकडून खरेदी केल</mark> <mark>जाणाऱ्या ॲक्क्विझीशन शेअर्स १ ची संख्या''</mark> रकान्यात टंकलेखन चुक झालेली आहे. ज्यामध्ये अनावधानाने आकडेवारी आपापसात बदलली आहे आणि सधारित कोष्टक खालीलप्रमाणे वाचावे:

अनु. क्र.	प्रस्तावित वाटपग्राही १ चे नाव	कंपनीकडून खरेदी करावयाच्या ॲक्विझीशन शेअर्स १ ची संख्या	कंपनीकडून निर्गमित केल्या जावयाच्या सबस्क्रिप्शन शेअर्स १ ची संख्या	मोबदला (रु.)
१	हिरा इन्फ्रा टेक लिमिटेड, भारत	६,८२,५०,०००	१,२०,३६,५८५	६४,३५,९६,१९९.९५
?	मेड एज्यु केअर मार्केटींग मॅनेजमेंट (फणी भुषण पोटु, प्रोप्रायटर म्हणून प्रतिनिधीत्व/धारण केलेले), दुबई	६,८२,५०,०००	१,२०,३६,५८५	६४,३५,९६,१९९.९५
	एकूण	१०,५०,००,०००	१,८५,१७,८२३	९९,०१,४७,९९५.८१
=201=00		नियम २००२ च्या बच्चा ९	०३ अंदर्गन गटन्यानी गारिनी हे	भागे विकेटन'' ने ईजीपाप

सूचनेच्या पाने १९-२८ मध्ये अंतर्भूत आहे. त्यामधील पान २० येथे कंपनीकडून खरेदी केले जाणाऱ्या ॲक्विझीशन शेअर्स १ आणि कंपनीकडून निर्गमित केल्या जावयाच्या सबस्क्रिप्शन शेअर्स १ ची संख्या दाखवणारे एक कोष्टक आहे. सद्र कोष्टकात **''कंपनी कडून खरेदी केले जाणारे ॲक्विझीशन शेअर्स**ची **संख्या''** रकान्यात टंकलेखन चुक झालेली आहे. जेथे अनावधानाने आकडेवारी आपापसात बदलची आहे आणि सुधारित कोष्टक पुढीलप्रमाणे वाचावे

अनु.	क्र.	प्रस्तावित वाटपग्राही १ चे नाव	कंपनीकडून खरेदी करावयाच्या ॲक्विझीशन शेअर्स १ ची संख्या	कंपनीकडून निर्गमित केल्या जावयाच्या सबस्क्रिप्शन शेअर्स १ ची संख्या	मोबदला (रु.)
१		हिरा इन्क्रा टेक लिमिटेड, भारत	६,८२,५०,०००	१,२०,३६,५८५	६४,३५,९६,१९९.९५
2		मेड एज्यु केअर मार्केटींग मॅनेजमेंट (फणी भुषण पोटु, प्रोप्रायटर म्हणून प्रतिनिधीत्व/धारण केलेले), दुबई	३,६७,५०,०००	६४,८१,२३८	३४,६५,५१,७९५.८६
		एकूण	१०,५०,००,०००	१,८५,१७,८२३	९९,०१,४७,९९५.८१

बाब क्र. २: ईजीएमच्या सूचनेच्या बाब क्र. २ चा आम्ही संदर्भ देतो. जी ''कालीवाला गोल्ड ओवाय, फिनष्डमधील हिस्सा संपादन करण्यासाठी रोखी विरहीत मोबदल्याकरिता प्रायव्हेट प्लेसमेट मार्फत प्रेफरेन्शीअल बेसिसवर कंपनीकडून प्रस्ताव आणि समभागांचा इश्शयु" साठी एका विशेष ठरावाच्या माध्यमातून भागधारकांची मंजरी मिळवण्याशी संबंधित आहे.

बाब क्र. २ अंतर्गत विशेष ठरावाशी संबंधित ''कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०२ अंतर्गत महत्वाची माहिती देणारे निवेदन'' हे ईजीएम सूचनेच्या पाने २८-३७ मध्ये अंतर्भृत आहे. त्यामधील पान ३० येथे कंपनीकडून खरेदी केले जाणाऱ्या ॲक्विझीशन शेअर्स २ आणि कंपनीकडून निर्गमित केल्या जावयाच्या सबस्क्रिप्शन शेअर्स २ ची संख्या दाखवणारे एक कोष्टक आहे. सदर कोष्टकात एक टंकलेखन चक झालेली आहे आणि सधारित कोष्टक पढीलप्रमाणे वाचावे.

अनु. क्र.	प्रस्ताबित वाटपग्राही २ चे नाव	कंपनीकडून खरेदी करावयाच्या ॲक्विझीशन शेअर्स २ ची संख्या	कंपनीकडून निर्गमित केल्या जावयाच्या सबस्क्रिप्शन शेअर्स २ ची संख्या	मोबदला (रु.)
१	लायन्सगोल्ड इंडिया होर्ल्डींग्ज लिमिटेड, मॉरिशस	८१०	११,५१,१८१	६,१५,५३,६४८.०७
	एकूण	८१०	११,५१,१८१	६,१५,५३,६४८.०७

सभासदांनी कृपया त्यांची मते देण्यापूर्वी उपरोक्त टंकलेखन चुका आणि त्यांच्याशी संलग्न सुधारणांची नोंद घ्यावी ईजीएमच्या सचनेचे हे शब्दिपत्र ईजीएमच्या सचनेचा एकात्मिक भाग असेल जी कंपनीच्या भागदारकांना आधीच वितरित केली आहे आणि आजच्या तारखेस व पासून ईजीएमची सूचना नेहमीच हचा शुध्दिपत्रासोबत वाचावी. हे शुध्दिपत्र बीएसई लिमिटेडची वेबसाईट (www.bseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (www.deccangoldmines.com) वर उपलब्ध आहे. ह्या शध्दिपत्राने सधारलेल्या किंवा परवणी म्हणन दिलेल्या व्यतिरिक्त ईजीएमच्य सचनेच्या अन्य सर्व मजकरात कोणतेही बदल नाहीत.

संचालक मंडळाच्या आदेगावरून डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेडसाठी

दिनांक: २४ जुलै, २०२३ ठिकाण: बेंगलुरु

कंपनी सेक्रेटर्र

एसीएस क्र. १२११

कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड. आयसीआयसीआय FICICI Home Finance एचएफसी टॉकर, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९, भारत. **शाखा कार्यालय:** दकान क्र. ३०१, ३०२, ३०३, ३रा मजला, लेवल मॉलच्या पृढे, हॉटेल ग्रॅण्ड महफिल समोर, कॅम्प रोड, अमरावती–४४४६०१.

शाखा कार्यालय: रेरा मजला, कार्यालय २०४, जंक्शन ४०६, प्लॉट क्र. ४०६/रेबी, टक्का रोड, पनवेल पश्चिम ४१०२०६. **शाखा कार्यालय:** २रा मजला, २०३, प्लॉट क्र. २, केटी एम्पायर, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वर, नवघर, वर्सई (प.)- ४०१२०२. **शाखा कार्यालय:** १ला मजला, इंदिरा हाईटस्, प्रमोद महाजन गार्डन जवळ, डोंगरी वसती गृह समोर, जुना गंगापूर नाका, नाशिक ४२२००५. **शाखा कार्यालय:** सिटी सर्व्हे क्र. १९७६बी/१+२, इंडिया गॅरेज, साऊथ बेस्टर्न कॉर्नर, इंडिया प्लाझा कॉम्प्लेक्सचा १ला मजला, जिल्हा पेठ स्वातंत्र

[नियम ८ (६) साठी परंतुके पहा] स्थावर मत्तेच्या विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ८(६) साठी परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार सूचना याद्वारे देण्यात येते की खालील वर्णन केलेल्या स्थावर मिळकत ही तारण धनकोकडे

गहाण/प्रभारित आहे, जिचा <mark>प्रत्यक्ष कब्जा</mark> आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती येथे खालील दिलेल्या संक्षिप्त तपशिलानुसार ''जे आहे जेथे आहे,'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहे कर्जदार/सहकर्जदार/ हमीदार/ राखीव किंमत | मिळकतीच्या | लिलावाची काही असल्यास ज्ञात भारांसह थकीत रक्कम

अ. क्र.	कर्जदार/सहकर्जदार/ हमीदार/ कायदेशीर वारसदार यांचे नाव/ कर्ज खाते क्र.	काही असल्यास ज्ञात भारांसह तारण मत्तेचा तपशील	थकीत रक्कम	राखीव किंमत इसारा अनामत	मिळकतीच्या निरीक्षणाची तारीख आणि	लिलाव तारीख उ वेळ
	कथा खात क्रा.			रक्कम	वेळ	
(ए)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी
۶.	रोशन लोवराज कोंडावर (कर्जदार)	फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला,	₹.	₹.	ऑगस्ट	ऑग
- 1	प्रमोदिनी लोवराज (सह-कर्जदार) कर्ज खाते क्र.	मानसावली रेसिडेन्सी, बांधकामित	५६,३१,६८५/-	२०,२७,०२५/-	०४, २०२३	१७, २
- 1	कज खात क्र. एलएचएएमआय००००१२७७३८९	लेआउट प्लॉट क्र. ४२, सर्व्हे क्र. ५०/१, मौजे जेवड, ता. आणि	जुलै २०, २०२३	₹.	स. ११:०० ते	दु. ०२: दु. ०३
- 1	(((daccionacco) / 2040)	जिल्हा अमरावती.		२,०२,७१०/-	दु. ०३:००	3
٦.	अतुल कृष्णाराव सुंदरकर (कर्जदार)	दुकान क्र. बी४-१३६ पहिला	₹.	₹.	ऑगस्ट	ऑग
``	श्वेता अतुल सुंदेरकर (सह-कर्जदार)	मजला, विंग बी, इमारत क्र. ४,	१०,२९,५६४/-	१०,३८,१५८/-	०४, २०२३	१७, २
ŀ	कर्ज खाते क्र.	ड्रेमझलँड बिझनेस पार्क, भूमापन	जुलै २०, २०२३	₹.	स. ११:००	दु. ०२:
ŀ	एनएचएएमआय००००१२४९७२६	क्र. ११९, १४४, ३९/३ गेट क्र.		१,०३,८२०/-	ते	दु. ०३
-		१३४, भूमापन क्र. ३७/२ गट क्र.		13-130 1	दु. ०३:००	-
ŀ		१४२, फील्ड सर्व्हे क्र. १/३८, गट				
ŀ		क्र. १३९, फील्ड सर्व्हे क्र. ४२/१		'		
ı		गट क्र. ८७, फील्ड सर्व्हे क्र.		'		
-		३८/१-ए गट क्र. १४०, फील्ड				
ı		सर्व्हे क्र. ३८/२ गट क्र. १३८, फील्ड सर्व्हे क्र. ४२/१ गट क्र.		'		
- 1		८७, फील्ड सर्व्हे क्र. ३९/१ गट		'		
ı		क्र. १३३, फील्ड सर्व्हे क्र. ३९/३		'		
- 1		गट क्र. १३४, फील्ड सर्व्हें क्र.		'		
- 1		१३५, मौजे बोरगाव, प्रगाणे नंदगांव		'		
		पेठ, ता. आणि जिल्हा अमरावती				
₹.	यमगार बाबूराव बाल्कु (कर्जदार)	फ्लॅट क्र. बी१ए२:४ २वा मजला,	₹.	₹.	ऑगस्ट	ऑग
- 1	सारिका बाब्राव यमगार	इमारत क्र. बी१ आनंद मंगल	४०,८७,९७७/-	२५,८०,६८२/-	०४, २०२३	१७, २
. 1	(सह-कर्जदार)	सीएचएसएल सेक्टर क्र. १०	जुलै २०, २०२३	₹.	स. ११:००	दु. ०२:
. !	कर्ज खाते क्र.	कळंबोली १ नवी मुंबई महाराष्ट्र		२,५८,०७०/-	ते -	दु. ०३
لـــــا	एलएचएमयुएम००००१२९५३८१		<u> </u>	<u> </u>	दु. ०३:००	ļ.,
٧.	सपना हंसराज गुप्ता (कर्जदार)	फ्लॅट क्र. १०३, सी विंग, पहिल्या	₹.	₹.	ऑगस्ट	ऑग
. !	हंसराज व्ही गुप्ता (सह-कर्जदार)	मजल्यावर, नमो शिवास्थू सिटी	२५,७६,८९२/-	१८,०४,६८०/-	08, 2023	१७, २
. 1	कर्ज खाते क्र. एनएचएमयुएम०००००८३९०८०	बिलिंडग क्र. ४ मध्ये सर्व्हे क्र. १०६ हिस्सा क्र. १, २, ३(भाग), ४	जुलै २०, २०२३	₹.	स. ११:०० ते	दु. ०२: दु. ०३
. !	(निर्वासन्तिस्न विर्वाचन विद्याल कर्	ाहस्सा क्र. २, २, २(मान), ४ आणि सर्व्हे क्र. ११०, गाव वेवूर,		१,८०,४७०/-	त दु. ०३:००	3
. 1		तालुका पालघर, जिल्हा ठाणे,		'	3	
. !		पालघर पूर्व -४०१४०४				
۲.	मे. श्रीराम ट्रेडिंग (कर्जदार)	दुकान क्र. एफ १४८, १४९, १५०,	₹.	₹.	ऑगस्ट	ऑग
	रसिला केतन जैन (सह-कर्जदार)	१५१ आणि १५२ पहिल्या	1	८३,४४,१४८/-	०४, २०२३	१७, २
. 1	निता अनिल परळेचा (सह-कर्जदार)	मजल्यावर, एफ विंग, इमारत क्र. २	जुलै २०, २०२३	₹.	स. ११:००	दु. ०२:
. 1	कर्ज खाते क्र.	मध्ये, फेज ॥, जय विजय नगरी ॥,		८,३४,४२०/-	ते	दु. ०३
. 1	एलएचएमयुएम००००१२९८९०८	जिमनीवर बांधलेले एस क्र. २०६,		*,,-,, ,	दु. ०३:००	
. !		एच क्र. भाग, सेक्टर ॥, गाव				
. 1		निल्लमोर ता. वसई, जिल्हा पालघर-		'		
_	गोदावरी मांगीलाल राजपुरोहित	४०१२०३	-		٠٠٠٠٠٠	21111
ξ.	गादावरा मागालाल राजपुराहित (कर्जदार) सुरेश राजपुरोहित (सह-	व्हिला क्र. ०९, प्रकार १, क्लस्टर क्र. १०, स्पॅनिश रेसिडेन्सी, सर्व्हे	₹. ५१,९२,४५२/-	₹. ३६,१४,६२५/-	ऑगस्ट ०४, २०२३	ऑग १७, २
. !	कर्जदार) मांगीलाल चतुर्भुज	क्र. १०, हिस्सा क्र. ४/१, सर्व्हे क्र.	जुलै २०, २०२३		स. ११:००	g. 07:
. 1	राजपुरोहित (सह-कर्जदार)	१४ हिस्सा क्र. १, सर्व्हे क्र. १३	3,	₹.	ते	₹. o ३
. 1	कर्ज खाते क्र.	आणि १५, गाव चिंचोटी, ता.		३,६१,४७०/-	दु. ०३:००	9
!	एलएचएमएमआर००००१३४५७२६	वसई, जि. पालघर ४०१२०८	l			l
G.	नवनाथ पारशराम तिले (कर्जदार)	पहिल्या मजल्यावर कार्यालय/हॉल,	₹.	₹.	ऑगस्ट	ऑग
. 1	पछुवी नवनाथ तिले (सह-कर्जदार)	देविदास संकुल कॉम्प्लेक्स, प्लॉट	१,३५,५१,२२३/-	९४,७३,४०८/-	०४, २०२३	१७, २
. 1	कर्ज खाते क्र.	क्र. २७, सीटीएस क्र. ३७७८ ते	जुलै २०, २०२३	₹.	स. ११:००	दु. ०२:
. 1	एलएचएनएएस००००१३०२२७३	२७८३, एस क्र. २३७ए/२७, मौजे		९,४७,३५०/-	ते	दु. ०३
. 1		- देवलाली शिवार, नाशिक,		' '	दु. ०३:००	
لب		महाराष्ट्र ४२२१०१		<u> </u>		<u> </u>
٤.	चेतन विनायक पाटील (कर्जदार)	कुकडेल ता. शहाद, जि. नंदुरबार	₹.	₹.	ऑगस्ट	ऑग
. 1	निर्मलाबाई विनायक पाटील (सह-	येथे स्थित एस क्र.	१४,९०,७८२/-	९,२०,१७६/-	08, 2023	१७, २
. 1	कर्जदार) कर्ज खाते क्र.	१९३/१/ए/२/१/बी पासून प्लॉट क्र. १४ वर रो हाऊस.	जुलै २०, २०२३	₹.	स. ११:०० ते	दु. ०२: <i>च</i> ्च
. 1	कज खात क्र. एलएचजेएलएन००००१३७५७५३	क्र. १४ वर राहाकतः		९२,०२०/-	त द्. ०३:००	दु. ०३
	आणि			'	3. 04.55	
· i			1			
· 	एलएचजेएलएन००००१३७५७५५					1

पाय. ५.०० वा. पूंजा एकूण थकबाकासह पुढाल ज्याज चुकत करण्याचा आतम संघा दण्यात अन्यथा सदर तारण मत्ता वेळापत्रकाप्रमाणे विकण्यात येईल.

संभाव्य बोलीदारांनी १६ ऑगस्ट, २०२३ रोजी किंवा पूर्वी सायं. ०५.०० वा. पूर्वी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड, दुकान क. ३०१, ३०२, ३०३, ३रा मजला. लेवल मॉलच्या पढे. हॉटेल ग्रॅण्ड महफिल समोर, कॅम्प रोड, अमरावती-४४४६०१ येथे आरटीजीएस/डिमांड डाफ्ट (डिडि) ने इसारा अनामत रक्कम (इअर) (रकाना ई मध्ये उद्घेखित) सादर करणे आवश्यक आहे. संभाव्य बोलीदारांनी **१६ ऑगस्ट, २०२३ रोजी** किंवा पूर्वी सायं. ०५.०० वा. पूर्वी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड, दकान क्र. ३०१, ३०२, ३०३, ३रा मजला, लेवल <mark>मॉलच्या पुढे, हॉटेल ग्रॅण्ड महफिल समोर, कॅम्प रोड, अमरावती-४४४६०१</mark> येथे नोंदणी प्रपत्र आणि बोली अटी आणि शर्ती प्रपत्राची सही केलेली प्रत सुध्दा सादर करणे आवश्यक आहे. इसारा अनामत रक्कम डिमांड ड्राफ्ट (डीडी) हा **अमरावती, नवी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार** येथे

देय '<mark>'आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लि.–ऑक्शन'</mark>' च्या नावे राष्ट्रियकृत/शेड्युल बँकेवरील असणे आवश्यक आहे. निरिक्षण, लिलावाच्या अटी व शर्ती किंवा निविदेचे सादरीकरण करिता पुढील कुठल्याही स्पष्टीकरणाकरिता कृपया ७०२१०७२८६९ वर आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड ला किंवा आमचे सेल्स अँण्ड मार्केटिंग पार्टनर, नेक्सझेन सॉल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड

कोणतेही कारण न देता कोणातीही र्किवा सर्व बोली फेटाळण्याचे अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांनी राखून ठेवले आहेत. विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी कृपया आयसीआयसीआय बँकची वेबसाईट https://www.icicihfc.com/ यावर भेट द्या.

दिनांकः २५ जुलै, २०२३ ठिकाणः अमरावती, नवी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड